

वक्रसत्य (वक्र + स<sup>०</sup>) m. Bez. des 10ten Muhūrta Ind. St. 10, 296.  
वक्रसत्य adj. *kornreich*; m. N. pr. eines Dorfes KATHĀS. 73, 193.  
वक्रसुवर्णक adj. *viele Goldstücke kostend*: यज्ञ R. 7, 23, 8. *viele Goldstücke besitzend* und als m. N. pr. eines Fürsten KATHĀS. 54, 152.

वक्राशिन 1) VṚDDHA-KĀN. 13, 4.

वक्रच 2) संहिता: BHĀG. P. 12, 6, 60.

वाकुल (von वकुल) adj. *von der Mimusops Elengi kommend*: फल SUÇR. 1, 212, 3.

वाण 1) am Schluss, Bez. der Zahl fünf SĀH. D. 264. — 5) n. die Blüthe KIR. 4, 28 (bei MALLIN. zu lesen वाणानि नील<sup>०</sup>). 10, 24.

वाणतूणीकर (von वाण - तूण + 1. कर) *zum Köcher machen*: ०कृत KATHĀS. 93, 51.

वाणावली (वाण + अ<sup>०</sup>) f. *eine Verbindung von fünf Çloka, durch welche ein und derselbe Satz durchgeht*, Schol. zu KĀVĀD. 1, 13.

वाणिन् R. 7, 24, 39.

वाद्राषिण patron. Çuka's BHĀG. P. 10, 80, 5. 11, 1, 1.

1. वाध्. desid.: येभ्यो (संसारभावेभ्यः) बीभत्समानाः (मनोषिणः) UTTARARĀMAK. 4, 2 (6, 6).

— ग्रधि vgl. ग्रधिबाधित्.

1. वाधक 1) a) वाध्यवाधकता *der Zustand dessen, der gepeinigt wird und dessen der da peinigt*, BHĀG. P. 10, 4, 22.

बाधकत्व n. nom. abstr. von 1. वाधक 1) b) SARVADARÇANAS. 128, 21. 159, 17.

बाधन 3) a) प्रजाध्यन्तप्रनाः सर्वा बाध्यन्ते रिपुबाधनैः R. 7, 6, 4.

बाध्य 1) *der da belästigt —, gepeinigt wird*; s. oben u. वाधक 1) a).

बान्धव, बान्धवी f. *eine Verwandte* KATHĀS. 121, 243.

वार्कद्रय m. patron. Auseinanderrenkung von वार्कद्रय BHĀG. P. 12, 1, 2.

वार्कद्रथ m. patron. des Ġaṇṣaṃdha BHĀG. P. 10, 30, 35.

बालग्रह vgl. Z. d. d. m. G. 7, 331.

बालघ्न adj. f. ई *Kinder tödtend*: राक्षसी BHĀG. P. 10, 11, 23.

बालभाव Z. 3. fg. Ind. St. 5, 297, N. 2 ist nicht vom Monde die Rede, sondern von Venus und Jupiter, *die noch nicht hoch über dem Horizonte stehen*.

बालमुहूर्द् m. *ein Freund aus der Knabenzeit, Jugendfreund* KATHĀS. 70, 19.

बालायनि m. N. pr. eines Lehrers BHĀG. P. 12, 6, 59.

बालाक m. N. pr. eines Schlangendāmons HARIV. 12123. 12135. युद्धे ०ज्ञम्बुमालि 8396 nach NĪLAK. *im Kampfe zwischen BĀL. und Ġambumālin*. — Vgl. बालाक 4).

बालिशता f. = बालिशव UTTARARĀMAK. 109, 3 (147, 14).

बाल्यता f. = बाल्य R. 7, 33, 17.

बालिक, बालि R. 7, 87, 3. 90, 10. 21. fg.

बालिक 1) sg. *ein Fürst der B.* BHĀG. P. 10, 68, 17. pl. N. einer Dynastie 12, 1, 32.

बालकीक 1) बाल्हीकेश R. 7, 87, 7. Z. 6 बाल्हीकभाषा SĀH. D. 173, 7 (= Muir, ST. II, 61).

बाष्कल ein Sohn Anuhrāda's MBH. 1, 2526. 2645. ein Lehrer BHĀG. P. 12, 6, 54. बाष्कलोपनिषद् Ind. St. 9, 38. fgg.

बाष्कलि BHĀG. P. 12, 6, 59. nach dem Comm. ein Sohn Bāshkala's.

वाष्प्य UṆĀDIS. 3, 28. 1) m. a) Thränen AK. 3, 4, 19, 133. TRIK. 2, 6, 30. H. 307.

an. 2, 298. SUÇR. 1, 80, 1. HALĀ. 2, 364. मुमोच वाष्पम् MBH. 1, 6180. उत्सृज्य वाष्पम् 3, 2706. न वाष्पमशक्तोढुम् 2919. वाष्पं विकृति ÇĀK. 49, 19. 53, 21. 89, 8. वाष्पं विमृजतः MĀLAY. 66, 12. चिरविकृतं मुञ्चतो वाष्पमु-  
क्षम् MEGH. 12. ग्रानन्द्शीतामिव वाष्पवृष्टिम् RAGH. 16, 44. वाष्पस्तु न द-  
दात्येनो द्रष्टुम् ÇĀK. 149. 90. 182. कृषवाष्पान्नुशीकरैः KATHĀS. 18, 369.  
०पिहितलोचन PAÑĀT. 160, 5. वाष्पाकुलो वाचम् MBH. 3, 2177. ०कलया  
वाचा 2267. ०पर्याकुलेक्षण R. 1, 4, 14. ०कण्ठा adj. 2, 76, 14. ०मुख adj. 4,  
61, 2. सवाष्पे मयि Spr. 2463. सवाष्पा HARIV. 9438. सवाष्पम् adv. *mit  
Thränen in den Augen* KATHĀS. 32, 197. PAÑĀT. 243, 4. वाष्पो नामा-  
श्रुणः पूर्वावस्था च जायते त्रिधा । निमित्तत्रयसंमर्गादानन्देर्ष्यातिर्भवा ॥  
Cit. beim Schol. zu ÇĀK. 81. Vgl. अन्नवाष्प, उद्वाष्प. — b) Dampf AK.  
H. 1102. H. a. n. MED. p. 11. HALĀ. 1, 67. RAGH. 13, 29. PAÑĀT. 262, 22. fg.  
— c) *etn best. Gemüse* (= वाष्पिका) VĀGBH. 6, 5. — d) *Eisen* MED. — e)  
N. pr. eines der 5 ersten Schüler ÇĀkjamuni's BURN. Intr. 157, N.  
LIA. 2, Anh. II. SCHIEFNER, Lebensb. 243 (13). — 2) f. ई = किङ्कपत्नी  
ÇABDAR. im ÇKDR.

वाष्पक (von वाष्प) 1) m. *ein best. Gemüse*, = मारिष BHĀVAPR. im ÇKDR.  
— 2) f. वाष्पिका = किङ्कपत्नी ÇABDAR. im ÇKDR. वाष्पिका AK. 2, 9, 40.  
*ein best. Gemüse* VĀGBH. 7, 25.

वाष्पाय् (wie eben), ०पते 1) Thränen vergiessen RAGH. 14, 15. VIKR. 147. तत्किमिति वाष्पापितं भगवत्या MĀLATIM. 102, 11. — 2) Dampf von  
sich geben, dampfen P. 3, 1, 16. VOP. 21, 14.

वाष्पिन् (wie eben) adj. am Ende eines comp.: गजदत्ताक्तान्वृत्तान्पश्य  
निर्गमसवाष्पिणः Harz —, Milch als Thränen entlassend R. GORR. 2, 103, 10.

वाष्पिका (wie eben) f. = किङ्कपत्नी RĀĠAN. im ÇKDR.

वास्प (वाष्प) fehlerhafte Schreibart für वाष्प.

वाकडुर s. u. वाज<sup>०</sup>.

वाङ्ग 1) f) überh. Seite einer geometrischen Figur COLEBR. Alg. 38.

वाङ्गवित्तेय m. *das Bewegen der Arme* so v. a. Schwimmen KATHĀS. 54, 103.

वाङ्गशक्ति m. N. pr. eines Fürsten KATHĀS. 68, 33.

वाङ्गिका, f. N. pr. einer Sṛṅgari und einer der zwei Gattinnen des  
Bhāgamāna, einer älteren Schwester der Upabāhjakā, HARIV. 2001.  
वाङ्गकम्बरी 2002. वाङ्गिका die ältere Ausg.

वाङ्गहृति f. Bez. eines best. Processes, dem das Quecksilber unter-  
worfen wird, SARVADARÇANAS. 100, 6.

विडाल UṆĀDIS. 1, 117. m. n. SIDDH. K. 230, b, 8. 1) m. a) Katze AK.  
2, 5, 6. TRIK. 2, 5, 8. H. 1301. MED. 1. 132. HALĀ. 2, 81. M. 11, 159. MBH.  
5, 5429. 5447. fg. 8, 1814. 12, 444. 13, 5459. 6151. R. 3, 53, 57. Spr. 1594.  
VARĀH. BRH. S. 9, 40. 86, 22. 88, 3. 35. PAÑĀT. 125, 12. HIT. 53, 7. 113, 8.  
f. मा R. 7, 6, 58. ई UḠĠVAL. zu UṆĀDIS. 1, 117. Accent eines auf विडाल  
ausgehenden Comp. P. 6, 2, 72. भित्ती<sup>०</sup> Sch. Vgl. ब्रलविडाल, वन<sup>०</sup>. —  
b) *ein best. Augenmittel* BHĀVAPR. im ÇKDR. ÇĀRṅG. SĀMĪ. 3, 13, 1. Verz.  
d. B. H. 285, 2. — c) *Augapfel*, = नेत्रपिण्ड (welches auch Katze be-  
deutet) MED. — 2) f. ई *eine best. Krankheit und die Genie derselben*  
HARIV. 9342.

विडालक 1) m. a) Katze Verz. d. Oxf. H. 282, b, 14. — b) *ein best.  
Augenmittel* BHĀVAPR. im ÇKDR. ÇĀRṅG. SĀMĪ. 3, 13, 30. — 2) n. *Auripigment*  
H. 1058.